

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

(पूर्वीचे पुणे विद्यापीठ)



परिपत्रक क्र. ४७/२०१५

विषय : दिनांक २० ऑगस्ट, २०१५ ते दिनांक ०३ सप्टेंबर, २०१५ हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन, अल्पसंख्याक विकास विभाग, शासन परिपत्रक क्र. अविवि- २०१५/प्र.क्र. ११०/का.८ मंत्रालय, मुंबई—४०००३२ दिनांक ०१ ऑगस्ट, २०१५ अन्वये दरवर्षी दिवांगत पंतप्रधान मा. राजीव गांधी यांचा जयंती दिवस दिनांक २० ऑगस्ट हा सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सदभावना दिवसाच्या अनुषंगाने दिनांक २० ऑगस्ट, २०१५ ते ०३ सप्टेंबर, २०१५ हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना सोहार्द भाव वृद्धींगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उदिष्टे हा पंधरवडा साजरा करण्यामागे आहेत.

त्यानुसार विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुखांनी आपआपल्या विभागात दिनांक २० ऑगस्ट, २०१५ ते ०३ सप्टेंबर, २०१५ हा पंधरवडा “सामाजिक ऐक्य पंधरवडा” म्हणून सोबत जोडलेल्या शासन परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करून सदर शासन परिपत्रकाचे अनुपालन करावे, ही विनंती.

सोबत : महाराष्ट्र शासन, अल्पसंख्याक विकास विभाग, शासन परिपत्रक क्र. अविवि- २०१५/प्र.क्र. ११०/का.८
मंत्रालय, मुंबई — ४०००३२ दिनांक ०१ ऑगस्ट, २०१५

गणेशखिंड, पुणे — ४११ ००७)
जावक क्र. एएन/ ४१६७)
दिनांक : २६/८/२०१५)

(डॉ. नरेंद्र मा. कडू)
कुलसचिव

प्रत माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी :

१. सर्व विभागप्रमुख, शैक्षणिक विभाग } सदर परिपत्रकातील आशय आपल्या विभागातील सर्व संबंधित
२. सर्व शाखाप्रमुख, प्रशासकीय विभाग } सेवकांच्या निर्दर्शनास आणून द्यावा, ही विनंती.

०१

महाराष्ट्र शासन

शिक्षण संचालक (उच्च शिक्षण)

९६ डॉ अंगेकर रोड, पुणे विभाग, पुणे-९

फोन नं. ०२०-२६१२७८३३ फैक्स नं. ०२०-२६०५९६३२

फैक्स नं. ०२०-२६०५९६३२

जा.क्र.शिसं/उशि/पुवि/प्रस्ताव/नविन प्रस्ताव/२०१४-१५ / १०२२
प्रति,

दिनांक - १४.८.२०१५

21 AUG 2015

7962

१. प्राचार्य/प्राचार्या, सर्व अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी शिक्षणशास्त्र महाविद्यालये, पुणे, अहमदनगर, नाशिक.
- ✓ २. कुलसचिव,
सांवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,
गणेशखिंड, पुणे.
३. कुलसचिव, डेक्कन कॉलेज व पदव्युत्तर संस्था, पुणे.
४. कुलसचिव, भारती विद्यापीठ, पुणे.
५. कुलसचिव, टिळक विद्यापीठ, पुणे.
६. कुलसचिव, यशवंतराव चळाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.

विषय :- दि. २० ऑगस्ट २०१५ हा दिवस सद्भावना दिवस व दि. २० ऑगस्ट २०१५ ते

सप्टेंबर २०१५ हा पंधरवडा सामाजिक पंधरवडा म्हणून साजरा करण्याबाबत...

संदर्भ :- १. मा. शिक्षण संचालक यांचे पत्र क्र.उशिसं/२०१५/सद्भावना दिवस/मवि-१

/८११४ दि. १२.८.२०१५.

२. शासन परिपत्रक क्र.अविवि-२०१५, प्र.क्र११०/का.८, दि. १.८.२०१५.

उपरोक्त संदर्भीय शासन पत्राचे अवलोकन झावे,

उपरोक्त विषयास अनुसून आपणास कळविण्यात येते की, दिवंगत पंतप्रधान मा. राजीव गांधी यांचा जयंती दिवस दि. २०. ऑगस्ट हा दिवस दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सद्भावना दिवसाच्या अनुंंगाने दि. २० ऑगस्ट २०१५ ते ३ सप्टेंबर २०१५ हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना सद्भावना वृद्धीगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे यामागे आहेत.

या परिपत्रकाच्ये आपल्या विद्यापीठामध्ये/महाविद्यालयामध्ये खालील कार्यक्रम आयोजित करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत.

१. सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेणे.
२. सद्भावना या विषयावर समुहागान आणि सास्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे.
३. सद्भावना शर्यत आयोजित करणे.

शर्यतीची कार्यपद्धती आणि प्रतिज्ञेचा नमुना सोबत दिलेला आहे. (संदर्भीय शासन परिपत्रकाची प्रत संलग्न)

तरी आपल्या विद्यापीठामध्ये/महाविद्यालयामध्ये उपरोक्त कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल jdhepun@gmail.com या इमेलआयडीवर दि. ५.९.२०१५ पर्यंत या कार्यालयास पाठविण्यात यावा.

(डॉ. एस.एस. शेटे)

सहसंचालक (उच्च शिक्षण)

पुणे विभाग पुणे-९

प्रत - मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीस्तव सादर.

cc

मिस्त्री करावा
~८/८/१५

दि.२० ऑगस्ट ,२०१५ हा दिवस सदभावना
दिवस व दि. २० ऑगस्ट, २०१५ ते ३ सप्टेंबर,
२०१५ हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा
म्हणून साजरा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
अल्पसंख्याक विकास विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: अविवि-२०१५/ प्र.क्र.११०/का.८
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
तारीख: १ ऑगस्ट, २०१५

शासन परिपत्रक -

दिवंगत पंतप्रधान माराजीच गांधी यांचा जयंती दिवस २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच सदभावना दिवसाच्या अनुषंगाने दिनांक २० ऑगस्ट, २०१५ ते ३ सप्टेंबर, २०१५ हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकाविषयी ऐक्याची भावना सोहार्द भाव वृद्धीगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे हा पंधरवडा साजरा करण्यासाठे आहेत.

२. दि.२० ऑगस्ट, २०१५ हा सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.

- अ) मंत्रालयाच्या प्रांगणात दि. २० ऑगस्ट, २०१५ रोजी सदभावना दिवस साजरा करण्यात यावा व सर्व उपस्थितांना सदभावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्यास सांगण्यात यावे, तसेच या दिवशी सदभावना शर्यतही आयोजित करण्यात यावी. याबाबत कार्यपद्धती कशी असावी याची प्रत आणि प्रतिज्ञेची प्रत सोबत जोडली आहे.
- ब) बृहन्मुंबईत लोकांच्या विशेषत: युवकांच्या सहभागाने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य यांनी सदभावना या विषयावर समूहगान आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत.
- क) महसूल विभागाच्या आयुक्तांनी सदभावना शर्यत आयोजित करण्यासह त्यांच्या कार्यालयातून सदभावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. (शर्यतीची कार्यपद्धती आणि प्रतिज्ञेचा नमुना सोबत जोडला आहे.)
- ड) राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हांच्या मुख्यालयात व संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात यावी व सर्व उपस्थितांना सदभावना शापथ घेण्यास सांगण्यात यावे. तसेच सदभावना शर्यत आयोजित करावी. (नमुना सोबत जोडला आहे) तरोच युवकांच्या सहभागाने सदभावना या विषयावर समूहगान आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत.

ह) विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये सुध्दा अशाच तळेचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या विषयीचे आवश्यक ते आदेश शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने संबंधितांना द्यावेत. नेहरु युवा केंद्र, भारत स्काउट आणि गाईड्स, युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया राष्ट्रीय सेवा योजना व युवक बिरादरी यांना देखील कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात यावे.

३. याशिवाय दिनांक २० ऑगस्ट, २०१५ ते ३ सप्टेंबर २०१५ हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून राज्यात साजरा करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.

अ) सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसूत करण्यासाठी मानवी साखळी (Human Chain)सारखे कार्यक्रम राज्यातील जिल्हा, मुख्यालयात, संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करावेत.

आ) जिल्हाधिकाऱ्यांनी युवक परिषदा आयोजित करून त्यामध्ये जिल्हातील प्रख्यात स्वातंत्र्य सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करावे.

इ) सदर पंधरवड्यात जिल्हामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुध्दा आयोजित करावेत.

ई) संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सदर पंधरवड्यामध्ये बृहन्मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत.

४. उपरोक्त सदभावना दिवस व सामाजिक ऐक्य पंधरवडा या कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दूरदर्शन बै आकाशवाणीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संपर्क साधून कार्यक्रमांना पुरेशी प्रसिद्धी दयावी.

५. उपरोक्त कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची खबरदारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी व कार्यक्रम पार पाडल्यानंतर शासनास त्याचा अहवाल सादर करावा.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१५०८०३१२००४८९१४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षात्कित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

**Samir Ramesh
Salunkhe**
Digitally signed by Samir Ramesh Salunkhe
DN: c=N, o=Government Of Maharashtra,
ou=Under Secretary, postalCode=400032,
st=Maharashtra, cn=Samir Ramesh Salunkhe
Date: 2015.08.03 12:05:00 +05'30'

(समीर साळुंखे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव

२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
४. मा.मुख्य सचिव,
५. अपर मुख्य सचिव (का.२९), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
६. सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव /सचिव मंत्रालय, मुंबई
७. प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग,
८. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग,
९. प्रधान सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग,
१०. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई
११. सर्व मंत्रालयीन विभाग,
१२. सर्व विभागीय आयुक्त,
१३. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१४. पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१५. सर्व पोलिस आयुक्त,
१६. सर्व जिल्हाधिकारी,
१७. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
१८. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई (प्रसिद्धीसाठी)
१९. कक्ष अधिकारी, माहिती व तत्रज्ञान महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई (२ प्रती वेबसाईट)
२०. कक्ष अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग/ का.२९, मंत्रालय, मुंबई यांना कार्यक्रम आयोजनाच्या विनंतीसह
२१. निवड नस्ती (का.८)

सहपत्र

सद्भावना दिवस आयोजित करण्यासाठी तपशिलवार सूचना

सद्भावना शर्यतीचे उद्दिष्ट

सद्भावना शर्यतीचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहे :-

- अ) सर्व वयोगटांतील लोकांमध्ये शारिरीकदृष्ट्या निरोगी राहण्याची सवय निर्माण करणे.
- ब) सर्व वयाच्या, सर्व वर्गाच्या आणि सर्व धर्माच्या सर्व भाषिकांचा लोकांमध्ये एक प्रकारचा बंधुभाव व सलोख्या वाढीस लावणे.

या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी समाजाच्या सर्व रस्तावरील लोकांना, मग तो कोणत्याही वयोगटातील असले, महिला अथवा पुरुष असले तरी, या शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी उत्तेजन देणे इष्ट ठरेल. सद्भावना शर्यतीत, महत्वाची गोष्ट सहभाग ही आहे. स्पर्धा नव्हे. या शर्यतीचे घोषवाक्य भारत - निरोगी आणि समर्थ हे आहे.

शर्यत आयोजित करण्याची कार्यपद्धती.

सर्वसाधारणपणे ही शर्यत ठराविक ठिकाणी सुरु झाली पाहिजे आणि ठराविक ठिकाणी संपली पाहिजे, हे अंतर साधारणतः ३ ते ५ किलोमीटर असावे. जग्मीनीचा चढउत्तार व शर्यतीच्या ठिकाणचे हवामान याप्रमाणे त्यात थोडाफार बदल करावा. तथापि, भाग घेणाऱ्या लोकांची संख्या मोठी असेल तर शर्यती वेगवेगळ्या ठिकाणापासून सुरु करता येतील आणि एकाच ठिकाणी संपविता येतील, भाग घेणाऱ्या लोकांची एकूण संख्या लात घेऊन साधारण दोनशे ते अडीचशे लोकांना तुकडी तुकडीने हिरवा झेंडा दाखवावा. प्रत्येक प्रारंभाच्या ठिकाणी एक छोटा चबुतरा असावा आणि त्यावरून अति विशेष व्यक्तीने, वेगवेगळ्या तुकड्यांना हिरवा झेंडा दाखवावा. प्रत्येक प्रारंभाच्यावळी, वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये लोकांना विभागता यावे या दृष्टीने, त्यांना सूचना देण्यासाठी ध्वनीपण सामग्रीची व्यवस्था करावी.

पाण्याच्या आणि वैद्यकीय सुविधा

शर्यतीच्या मार्गावर, आणि शर्यत संपते त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, तसेच प्रथमोपचाराची पुरेशी सुविधा असावी. भाग घेणाऱ्या २०० लोकांमध्ये पाण्याचे पिंप, कमीत कमी २५ पेले व पुरेसे जग. उपलब्ध ठेवावेत, वैद्यकीय मदतीसाठी योग्य व्यवस्था असावी.

आयोजकासाठी प्रशिक्षण वर्ग

या शर्यतीमध्ये, वृद्ध माणसे, स्त्रिया, लहान मुले असे सर्वच भाग घेतील अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने आयोजनात भाग घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सूचनावजा, एक शैणिक सत्र प्रत्या शर्यतीच्या दोन दिवस आधी घेणे इष्ट ठरेल. त्यामुळे व्यवस्थेबाबत काही शंका असलील तर त्यांचा उलगडा होईल.

संकीर्ण

शर्यतीत भाग घेणाऱ्यांनी शक्यतो, धावताजा धालतात ते बूट धालावेत, चपला शक्यतो टाळाव्यात. शर्यतीत भाग घेणाऱ्यांना शर्यतीच्या पोषाख्यातच हजार राहण्यास सांगावे. त्यामुळे कपडे बदलण्याच्या खोल्या किंवा चीजावस्तु ठेवण्यासाठी जागा अशी जास्तीची प्रशासकीय व्यवस्था करावी लागणार नाही. मुलांना खाण्याचे डबे न आणण्याविषयी सूचना द्याव्यात.

प्रसिद्धी

लोकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा या दृष्टीने जनसंपर्क माध्यमातून, भित्तीपत्रकांच्याद्वारे, हँडबिले इ. वाटून भरपूर प्रसिद्धी देण्यात यावी. शिवाय, शर्यतीच्या तारखेच्या दोन दिवस आधी पत्रकार परिषद आयोजित करण्यात यावी. या परिषदेत शासनाच्या सचिवांनी किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात. शर्यतीचा मार्ग, तारीख व वेळ प्रसिद्ध करण्यात यावी. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते ते देखील सांगावेत.

शर्यतीचे आयोजन व तांत्रिकदृष्ट्या संचलन

शर्यत आयोजित करण्यासाठी व तांत्रिकदृष्ट्या तिच्या संचालनासाठी पुढील मार्गदर्शक तत्वे सांगण्यात येत आहेत :-

(१) शर्यती आयोजित करण्यास जबाबदार अधिकारी शक्यतो एकाच ठिकाणचे घ्यावेत म्हणजे जादा खर्च टाळता येईल. शर्यतीच्या संचलनाच्या पद्धतीबाबत त्यांना अत्यंत स्पष्ट अशी कल्पना असावी. त्यांना सूचना देण्यासाठी ३ दिवस आधीच सर्व राघटक अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी.

(२) शर्यतीच्या प्रारंभाचे ठिकाण मोकळ्या मैदानावर असणे आवश्यक आहे. कारण त्या ठिकाणी भाग घेणारे नीट जमू शकतात व त्यांचे २०० ते २५० जणांचे गट करता येतात. एका गटाला एका वेळी धावयाला सांगता येईल व दोन गटांमध्ये साधारण २ ते ३ मिनिटांचा कालावधी वाजवी ठरेल. अशा रितीने गडबड-गोंधळ व चेंगराचेंगरी टाळावी. शर्यतीच्या प्रारंभाचे आदर्श ठिकाण सोंगावयाचे झाल्यास गर्दीचे रस्ते किंवा गर्दीचे चौक यापासून दूर, एखादे स्टेडियम त्यासाठी योग्य ठरेल, फार मोठया संख्येने लोकांनी भाग घेतल्यास, शर्यत वेगवेगळ्या प्रारंभ स्थानापासून सुरु करावी व गर्दी टाळावी.

(३) शर्यत संपण्याचे ठिकाण / शर्यत संपण्याचे ठिकाण देखील मोकळ्या मैदानावरच असावे. शक्यतो एखादे स्टेडियम किंवा मोठे क्रीडागण निबद्धे जास्त चांगले, तेथे भाग घेणाऱ्या लोकांना शर्यतीनंतर आपापल्या वाटेने जाण्यासाठी पुरेशी जागा मिळते ही शर्यत स्पर्धात्मक नसल्यामुळे शर्यत संपते त्या ठिकाणी हढ आखण्याची किंवा फीत बांधण्याची गरज नाही. गडबड गोंधळ टाळण्यासाठी ही शर्यत म्हणजे स्पर्धा नव्हे हे वारंवार घोषित करण्यात यावे.

(४) धावणाऱ्यांच्या पुढे मोटार सायकलवर / स्कूटरवर / मोटार वाहनातून पथदर्शक पाठविण्यात यावेत. या पथदर्शक वाहनांनी लाल झेंडा दाखवत जावे आणि शर्यतीचा मार्ग मोकळा ठेवावा. धावणारे जरी रस्त्याच्य एकाच बाजूने धावत असले तरीसुध्दा रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहनांची ये-जा थांबवणे आवश्यक आहे.

(५) शर्यतीच्या मार्गावर रहदारीचे नियंत्रण करण्यासाठी योग्य त्या संख्येने मोटार सायकली/स्कूटर /मोटार वाहने तैनात करावीत. त्यांनी धावणाऱ्याकडे ला ठेवावे. कोठेही कोंडी किंवा गर्दी झाल्यास, ती मोकळी करावी.

(६) सहभागी होणाऱ्या लोकांची संभाव्य संख्या व शर्यतीचे अंतर लात घेऊन योग्य संख्येने रुग्णवाहिका, डॉक्टर व वैद्यकीय सामग्री उपलब्ध करून द्यावी. कमीत कमी एक रुग्णवाहिका तरी असेल व ती शर्यतीच्या पाठीमागून जाईल. शर्यतीच्या भार्गावर आणि शर्यत संपते त्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र देखील तैनात करता येतील.

(७) शर्यतीचा मार्ग काळजीपूर्वक ठरवला पाहिजे. शर्यतीत धावणाऱ्या सर्व व्यक्ती, आयोजक अधिकारी व वाहतूक पोलीस या सर्वांना रस्त्याचा नकाशा पुरवण्यात यावा. सर्वसाधारणपणे, अति दाट वाहतुकीचे रस्ते, बाजारपेठा, शाळा, व्यापारी केंद्र हा भाग वगळावा.

(८) रस्त्याच्या चौकांमध्ये, तसेच सर्व मोठया वाहतूक चौकामध्ये व रस्ते ओलांडणीच्या ठिकाणी पुरेशा संख्येने वाहतूक पोलीस ठेवण्यात यावेत. शर्यत चालू होण्यापूर्वी अर्धा तास सर्व वाहतूक थांबवण्यात यावी. पहिला स्पर्धक शेवटच्या बिंदुला पोचल्यानंतर निदान अर्ध्या तासाने रस्ते वाहतूकीला खुले करावेत.

(९) ज्यावेळी मार्गावरील वाहतूक कमीत कमी असेल अशी वेळ शर्यतीसाठी निवडण्यात यावी. उदा. सकाळी जोवळ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर शर्यती घ्याव्यात.

(१०) धावण्याचे अंतर लात घेऊन धावण्याच्या मार्गावर सहभागी व्यक्तींसाठी खानपान सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावी. प्रत्येक पाणपोईच्या ठिकाणी पुरेसे पाणी आहे याची खातरजमा करावी. प्लास्टीकचे / कागदाचे कप पुरेसे आहेत याची खातरजमा करावी. पाणपोईवर निदान दोन मदतनीस असावेत. शर्यत संपते त्या ठिकाणी, पाण्याचे टँकर / लॉरी उपलब्ध ठेवावी, असे सूचविण्यात येत आहे.

(११) पथदर्शक वाहने, रुग्णवाहिका, वाहतूक पोलीस व संघटक अधिकारी या सर्वाना परस्परांशी संपर्क साधणे सहज शक्य व्हावे या दृष्टीने तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्यतीच्या सुरुवातीस, शेवटी या मार्गावर वॉकी-टॉकी, घ्यनीपक इ. संपर्क सुविधा पुरेशा प्रमाणात द्याव्यात.

(१२) आयोजनात भाग घेणारे सर्व अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी व वाहतूक पोलीस या सर्वाना शर्यतीचा सर्व तपशिल अगदी नीटपणे सांगण्यात यावा. अपघात होऊ नयेत, धावणाऱ्यांना इजा होऊ नये यादृष्टीने विशेष काळजी घेणे व दाता घेणे किंवा गरजेचे आहे ते त्यांना सांगण्यात यावे. या कारणासाठी एक विशेष बैठक बोलवावी.

(१३) धावण्याचे अंतर लात घेता, जे लोक शारिरीकदृष्ट्या योग्य स्थितीत नाहीत हे स्पष्ट दिसत आहे किंवा त्यांचे वय शर्यतीला योग्य नाही अशा लोकांना शर्यतीत भाग घेण्यापासून परावृत्त करावे.

(१४) मार्गावर दोन्ही बाजूना प्रेक्षकांची होणारी गर्वा टाळणे व तिच्यावर पोलीस/स्वयंसेवक/निमलळकरी व्यती त्याच्याकरवी कडक नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्यक आहे. त्यांनी शर्यतीच्या रस्त्यावर प्रेक्षकांना प्रवेश करू देऊ नये किंवा तो रस्ता ओलांडून देऊ नये.

SADBHAVANA DAY PLEDGE

"I take this solemn pledge that I will work for the emotional oneness and harmony of all the people of India regardless of caste, creed, region, religion or language. I further pledge that I shall resolve all differences among us through dialogue and constitutional means without resorting to violence."

-----X-----X-----X-----

सदभावना दिवस प्रतिज्ञा

"मी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरूपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसावाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गानी सोडवीन."

-----X-----X-----X-----